

नामनिर्देशनाने नियुक्ती,
सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती-२०१६/(८४/१६)/मशि-१
मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
तारीख: ०८ नोव्हेंबर, २०१६

वाचा:- १. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्रमांक: १५(२)(१८९)/१३०१२/सात (ब)
दि.०३/०३/२०१६

शासन निर्णय:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत खालील उमेदवारांची सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट 'अ' (महाविद्यालयीन शाखा) या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकान्यात ते ज्या दिनांकापासून त्यांच्या पदाचा कार्यभार स्विकृत करतील त्या दिनांकापासून दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी स्थानापन्न नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	वर्गवारी	नियुक्तीचा प्रवर्ग	आयोगाने दिलेला गुणवत्ता क्रमांक	पदस्थापनेचा तपशिल
१	श्री. जिगजेनी सत्यप्पा रामन्ना	खुला	खुला-१	१	शासकीय विज्ञान संस्था, नागपूर
२	श्री. येरावार गणेश रमेश	खुला	खुला-२	२	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
३	श्रीमती अंजु अशोक पखाले	खुला	खुला-३	३	न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद
४	श्री. राहुल रामराव मेळकून्डेकर	खुला	खुला-४	४	न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, नागपूर
५	श्री. राजु मदन बेलेकर	अ.जा.	खुला-५	५	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
६	श्री. ज्ञानदेव पुरुषोत्तम नंदागवळी	अ.जा.	अ.जा.-१	७	शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
७	श्री. सुनिल रामदास पाटिल	इ.मा.व.	इ.मा.व-१	८	शासकीय विज्ञान संस्था, नागपूर
८	श्री. अशोक भानुदास नवले	इ.मा.व.	इ.मा.व-२	९	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
९	श्री. भोसले विष्णुदास कालीदास	खुला	खुला (म.)	११	न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, नागपूर
१०	श्री. ठाकरे नरेंद्रकुमार भरत	भ.ज.(ब)	भ.ज.(ब)-१	१२	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
११	श्री. योगेश भोजराज वानखेडे	अ.जा.	अ.जा.-२	१६	शासकीय विज्ञान संस्था, नागपूर

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	वर्गवारी	नियुक्तीचा प्रवर्ग	आयोगाने दिलेला गुणवत्ता क्रमांक	पदस्थापनेचा तपशिल
१२	श्री.सोनावणे किरण गणेश	भ.ज.(क)	भ.ज. (क)-१	१७	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
१३	श्री. युवराज शिवाजी सुडके	भ.ज.(क)	भ.ज.(क)-१	२२	शासकीय विज्ञान संस्था, नागपूर
१४	श्री. तिवार अनिल लक्ष्मण	विमाप्र	विमाप्र-१	३०	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
१५	श्रीमती कल्पना रामदास नागदे	इ.मा.व	इ.मा.व.(म)१	३७	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
१६	श्री. अनिल अर्जुन नन्नावरे	अ.ज.	अ.ज.-१	३८	शासकीय विज्ञान संस्था, मुंबई
१७	श्री.भाईना आशिष हनुमंत	अ.ज.	अ.ज.-२	३९	इस्माईल यूसुफ महाविद्यालय, मुंबई
१८	श्री. राठोड प्रविण प्रकाश	विजा (अ)	विजा (अ)-१	४०	इस्माईल यूसुफ महाविद्यालय, मुंबई
१९	श्रीमती अश्विनी भगवानराव साळुंखे	खुला	खुला (म)१	४१	एलफिन्स्टन महाविद्यालय, मुंबई

२. उपरोक्त उमेदवारांची सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदावर ते प्रत्यक्ष हजर झाल्याच्या दिनांकापासून नामनिर्देशनाने, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून नियुक्ती करण्यात येत आहे:-

- १) उपरोक्त उमेदवारांची वेतनश्रेणी रु. १५६०० - ३९१०० श्रेणी वेतन ६००० अशी राहिल.
- २) सदर वेतनश्रेणीव्यतिरिक्त शासन वेळोवेळी ठरवेल त्या दराने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्ता अनुज्ञेय राहिल.
- ३) उपरोक्त उमेदवारांना प्रथम वेतनवाढ परिविक्षा कालावधीतील एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल व त्यानंतरची वेतनवाढ परिविक्षा कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर मिळेल.
- ४) उपरोक्त उमेदवारांचे परिवीक्षा कालावधीतील काम किंवा वर्तणूक अयोग्य, अपेक्षित दर्जाचे व असमाधानकारक आढळल्यास त्यांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यास अथवा सेवेतून कमी करण्यास पात्र ठरतील.
- ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१ /३९,दि.७/८/२००० अन्वये शासनसेवेतील नियुक्तीकरीता संगणक हाताळणी /वापराबाबतचे ज्ञान एक आवश्यक अर्हता म्हणून निश्चित करण्यात आली आहे. उपरोक्त उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९ दि.१९/३/२००३ अन्वये आवश्यक प्रमाणपत्र **नियुक्ती**

आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर त्यांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही तर उक्त कालावधी संपताच त्यांची सदर पदावरील सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येतील.

- ६) उपरोक्त उमेदवारांची नियुक्ती सरळ सेवाप्रवेश नियुक्तीसाठी विहित केलेल्या नियमाच्या अधीन राहून ते यापूर्वी हिंदी व मराठी भाषेच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले नसल्यास किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसल्यास त्या परीक्षा त्यांना विहित मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल.
- ७) उपरोक्त उमेदवारांचे वेतन महाराष्ट्र नागरी सेवा(वेतन) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
- ८) परिच्छेद-१ मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर निर्देशिलेल्या पदावर आदेशाच्या दिनांकापासून **एक महिन्यांच्या आत** तात्काळ रुजू व्हावे. सदर विहित मुदतीत जर त्यांनी नियुक्ती स्विकारली नाही तर आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांनी मिळविलेल्या गुणवत्ताक्रमानुसार त्यांना अनुज्ञेय असलेली ज्येष्ठता मिळणार नाही. शिवाय प्रस्तुत नियुक्तीच्या संदर्भात त्यांनी वरील मुदतीत काहीही कळविले नाही तर त्यांचे नांव कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या नियुक्तीचे सदरचे आदेश रद्द करण्यात येतील.
- ९) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंनियो-१००९/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.१८/८/२००९ मधील तरतुदीनुसार दि. ०१ नोव्हेंबर, २००५ पूर्वी शासन सेवेत निवृत्तिवेतनाई आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचा-याने त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्तिवेतनाई आस्थापनेच्या पदावरील नियुक्तीसाठी दि.१ नोव्हेंबर, २००५ पूर्वी किंवा त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्याला दि.१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक:अंनियो-१००६/८७/सेवा-४, दि.१२ जानेवारी, २००७ मधील (i) ते (iv) येथे नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाल्यास संबंधीत शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन), नियम, १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील. दि.१८/८/२००९ च्या परिपत्रकात नमूद (i) ते (iv) येथील सर्व अटींची पूर्तता ज्या प्रकरणी होत नसेल, अशा शासकीय कर्मचा-यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू ठरेल.
- १०) उपरोक्त उमेदवारांना नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी प्रवासभत्ता देण्यात येणार नाही.
- ११) उपरोक्त उमेदवारांनी नोकरी सोडण्यापूर्वी शासनास एक महिन्याची पूर्वसूचना देणे अथवा एक महिन्याचे वेतन देणे आवश्यक आहे.

३. हे आदेश प्राप्त होताच संबंधीत उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे व त्याबाबतचा अहवाल संबंधीत संस्थाप्रमुखांकडे सादर करावा. संस्थाप्रमुखांनी याबाबतचा अहवाल संचालकांमार्फत शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११०८१५१३३६१६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(म.प्र.किणी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राव्दारे)
३. संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण
४. संबंधित प्राचार्य/संचालक, शासकीय विज्ञान संस्था/महाविद्यालये
वरील उमेदवारांच्या शैक्षणिक तसेच इतर मूळ प्रमाणपत्रांची तपासणी संस्थाप्रमुखांनी स्वतः करावी व सदर उमेदवारांस हजर करुन घ्यावे व त्याबाबतचा अहवाल सहसंचालक व संचालक, उच्च शिक्षण यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करावा.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), १ /२ मुंबई/नागपूर
६. महालेखापाल, (लेखा परीक्षा), १ /२ मुंबई/नागपूर
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,
९. संबंधित सहाय्यक प्राध्यापक
१०. निवड नस्ती.